



दृष्यकला पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी होणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा प्रक्रीया २०१८-१९ मधील कॅंप फेरी-३ नंतर रिक्त राहिलेल्या व जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याने रिक्त झालेल्या जागा मॉप अप तथा विशेष प्रवेश फेरीद्वारे (समुपदेशन) भरणेसाठी खालील प्रक्रीया राबविण्यात येईल.

- दृष्यकला पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी होणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा प्रक्रीया २०१८-१९ मधील कॅंप फेरी-३ नंतर रिक्त राहिलेल्या जागा समुपदेशनाद्वारे भरण्यासाठी कला संचालनालयाच्या कार्यालयामध्ये दिनांक १४ ऑगस्ट २०१८ रोजी मॉप अप तथा विशेष प्रवेश फेरीचे आयोजन करण्यात येईल.
- सादर फेरीसाठी www.doa.org.in (bfa18.doa.org.in/bfa18) या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आलेल्या दृष्यकला पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठीच्या महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय उमेदवारी असलेले व अंतिम गुणवत्ता यादीमध्ये समाविष्ट असलेले सर्व उमेदवार पात्र असतील.
- मॉप अप तथा विशेष प्रवेश फेरीसाठी संबंधित संकेतस्थळावर दि.११ ऑगस्ट २०१८ रोजी शासकीय व खाजगी विनाअनुदानित कला महाविद्यालयातील कॅंप फेरी ३ नंतर रिक्त राहिलेल्या जागांची तसेच जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याने रिक्त झालेल्या जागा यांची यादी प्रदर्शित करण्यात येईल तसेच फेरीदरम्यान ऐनवेळी रिक्त झालेल्या जागा सुद्धा तात्काळ उपलब्ध होतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- मॉप अप फेरी ही उमेदवारांच्या Inter se merit नुसार राबविण्यात येणार असून त्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याने रिक्त झालेल्या जागांव्यतिरिक्त इतर कोणत्याही जागांमध्ये कुठल्याही प्रकारचे आरक्षण उपलब्ध नसेल.
- जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याने रिक्त झालेल्या जागा या संबंधित प्रवर्गातूनच भरण्यात येतील, सादर त्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास शासकीय प्रवेश नियमानुसार त्या जागा भरण्यात येतील.
- मॉप अप तथा विशेष प्रवेश फेरीसाठी येतांना उमेदवारांनी त्यांच्या अर्जावर नमुद केलेली सर्व मुळ कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करणे आवश्यक आहे.
- ज्या उमेदवारांनी त्यांची मुळ कागदपत्रे कला महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रीयेदरम्यान दाखल केली असतील त्यांनी त्या संबंधित कला महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र सादर करावे.
- अगोदर प्रवेश घेतलेल्या उमेदवारास फेरीदरम्यान नवीन कला महाविद्यालयात जागा नियतवाटप झाल्यास त्याची जागा मॉप अप फेरीसाठी नोंदणी केलेल्या गुणवत्ता यादीतील संबंधित उमेदवारापासून उतरत्या क्रमाने गुणवत्ता यादीतील उर्वरीत उमेदवारांना तात्काळ उपलब्ध होईल.
- मॉप अप तथा विशेष प्रवेश फेरीद्वारे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दि.१२ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ११ वाजेपासून दि. १३ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आपल्या नोंदणीकृत लॉगीन आयडी वरून रजिस्ट्रेशन फॉर मॉप अप राऊंड या लिंक द्वारे नोंदणी करावी.



- मॉप अप तथा विशेष प्रवेश फेरीकरिता नोंदणी केलेल्या उमेदवारांनी नोंदणी अर्जाची पोच पावती दि. १४ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी १० ते १२ या दरम्यान सी.ई.टी. कार्यालय, कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, सर ज. जी. कला महाविद्यालय आवार, डॉ. दा. नौ. मार्ग, मुंबई येथे सादर करावी. सादर पोचपावती विहित मुदतीमध्ये सादर करून रिपोर्ट केलेल्या उमेदवारांचाच मॉप अप फेरीमध्ये समावेश करण्यात येईल.
- अखिल भारतीय उमेदवारांसाठी आरक्षित असलेल्या जागा मॉप अप फेरीसाठी उपलब्ध असतील तर सादर जागा भरणेकरीता अखिल भारतीय उमेदवारी असलेल्या मॉप अप फेरीसाठी नोंदणीकृत उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. अखिल भारतीय उमेदवारी असलेले मॉप अप फेरीसाठी नोंदणीकृत उमेदवार उपलब्ध न झाल्यास सादर जागा महाराष्ट्र राज्य उमेदवारांकरिता उपलब्ध करण्यात येईल.
- मॉप अप फेरी दरम्यान प्रक्रीया केंद्रावर उमेदवाराने स्वतः किंवा प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधीने उपस्थित रहाणे अनिवार्य आहे.
- जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याने प्रवेश वाटप रद्द झालेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील उमेदवार म्हणून मॉप अप फेरीसाठी वर दिलेल्या विहित मुदतीत नोंदणी केल्यास मॉप अप फेरीमध्ये समाविष्ट केले जाईल.
- मॉप अप तथा विशेष प्रवेश फेरीकरिता उमेदवारांचे पात्रता निकष
 1. सीईटी परीक्षेच्या गुणवत्ता यादीमध्ये समाविष्ट असलेले सर्व उमेदवार. (महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय उमेदवारी असलेले उमेदवार.)
 2. पहिल्या ३ कॅप फेऱ्यांमध्ये कोठेही प्रवेश न मिळालेले उमेदवार.
 3. सीईटी प्रवेश प्रक्रीयेद्वारे शासकीय आणि खाजगी विनाअनुदानित कला महाविद्यालयात प्रवेश घेतलेले उमेदवार.
- विशेष प्रवेश फेरीकरिता उमेदवारांचे स्वतःचे जात वैधता प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
- मॉप अप तथा विशेष प्रवेश फेरी नोंदणी केलेली पोचपावती सादर करावयाची वेळ दि.१४ ऑगस्ट २०१८ सकाळी १० ते दुपारी १२ (सी.ई.टी. कार्यालय, कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, सर ज. जी. कला महाविद्यालय आवार, डॉ. दा. नौ. मार्ग, मुंबई)
- मॉप अप तथा विशेष प्रवेश फेरी दि.१४ ऑगस्ट २०१८ दुपारी २ वाजता सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालय, मुंबई येथे घेण्यात येईल.